



युरोपीयन देशांच्या बॉर्डर्स एकमेकांना खुल्या आहेत. बॉर्डर म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या कमानी, संरक्षक भिंती, सैनिकांच्या चौक्या असं सगळं आठवतं. पण युरोपमध्ये असलं काहीही नाहीये. दोन देशांमधली अंतरंही कमी असल्यामुळे आपण एका देशातून दुस-या देशात प्रवेश केला आहे हे चटकन आपल्याला समजतही नाही. केवळ रस्त्यावरच लावलेल्या एका छोट्याश्या पाटीवरून देश बदलल्याचं समजतं. एरवी आपल्याला सीमा कळत सुद्धा नाहीत. नेदरलँड्सहून फ्रान्सला जाताना, वाटेतच असलेल्या ह्या चिमुकल्या बेल्जियममध्ये, आपण असेच नकळत शिरतो.

नेदरलँड्सप्रमाणेच बेल्जियमसुद्धा समुद्रसपाटीच्या खालच्या पातळीवर असणारा देश आहे. इंग्लंड व नेदरलँड्सप्रमाणेच बेल्जियम सुद्धा एक किंगडम आहे. ह्या देशाचा कारभार, संसदीय लोकशाहीवर चालतो. बेल्जियममध्ये तीन प्रमुख भाषिक वर्ग आहेत. उत्तरेकडील भाग डच भाषिक म्हणजेच फ्लेमिश लोकांचा आहे. त्याला फ्लँडर्स असे म्हणतात. तर दक्षिणेकडील भाग हा फ्रेंच भाषिक वॉलुन्स नी व्यापलेला आहे. त्या भागाला वॉलोनिया असं म्हणतात. तर वॉलोनियाच्या पूर्वेकडील प्रांतात जर्मन बोलली जाते. ब्रसेल्स ही बेल्जियमची राजधानी आणि युरोप मधलं एक महत्त्वाच शहर आहे, कारण ते युरोपियन युनियनच्या राजधानीच शहर म्हणूनही त्याची एक वेगळी ओळख आहे.

# बेल्जियम



गमतीची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या भाषा असून सुद्धा इतर देशांप्रमाणे बेल्जियमला स्वतःची बेल्जियन अशी भाषा नाहीये.सर्वसाधारण बेल्जियन नागरीकाला इंग्लिश, डच,जर्मन आणि फ्रेंच एवढ्या भाषा बोलता येतात. आकाराने छोटा असला तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीत बेल्जियम अग्रेसर आहे.त्यामध्ये मशीन्स,त्यांची उपकरणं, हिरे, केमिकल्स, अन्नधान्य, वाहतुकीची उपकरणे,तेल उत्पादने इत्यादींचा समावेश होतो.जगाची 'डायमंड कॅपिटल' म्हणून ओळखलं जाणारं अँटवर्प हे ब्रसेल्सच्या खालोखाल असणारं दुसरं महत्त्वाचं शहर.हिरे व्यापार तसंच बेल्जियन ग्लास आणि टाईल्सचा उद्योगही इथे मोठ्या प्रमाणावर होतो.

बेल्जियन चॉकलेट्स जगात अत्यंत पॉप्युलर आहेत. चॉकलेट्सच्या दर्जाच्या बाबतीत त्यांनी एक माप जगासमोर ठेवलं आहे, त्यामुळे कुठल्याही इतर चॉकलेट्सची क्वालिटीची प्रत ठरवताना बेल्जियन चॉकलेटशी त्याची तुलना करून बघतात. बेल्जियन वॉफेल्स हा चॉकलेट्सच्या जोडीने खाल्ला जाणारा आणखी एक बेल्जियन पदार्थ. दुसरं अत्यंत पॉप्युलर असणारं प्रॉडक्ट म्हणजे बेल्जियन बिअर.बेल्जियनमध्ये जवळपास अकराशे प्रकारच्या बिअर तयार होतात.या बिअरबरोबर चवीने खाल्ली जाणारी आणि जगभर प्रसिद्ध असणारी फ्रेंच फ्राईज हीसुद्धा खास बेल्जियनची निर्मिती. कॉमिक्सच्या जगातली टिनटिन,स्मर्फ्ससारखी कार्टून कॅरॅक्टर्सही इथलीच. या सर्वांबरोबरच बेल्जियमचा ऐतिहासिक ठेवा मानल्या जाणाऱ्या काही गोष्टी आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत... त्याबद्दल पुढच्या भागात..... क्रमश :